

जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी, गट-क (तांत्रिक) या पदाचे रुपांतरण करून राज्य शासनाकडील कृषी विभागात कृषी अधिकारी ( जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) या पदनामाचा नवीन संवर्ग निर्माण करून या संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण- ५०१६/प्र.क्र -३९८/आस्था-८,  
बांधकाम भवन, फोर्ट, २५- मईबान पथ  
फोर्ट, मुंबई-४०० ००९,  
दिनांक : ११ ऑक्टोबर , २०१८.

### **प्रस्तावना:-**

जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी हे पद गट-क ( तांत्रिक ) या संवर्गाचे कर्मचारी हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी असून त्यांचे नियुक्ती प्राधिकारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आहेत. हे पद नामनिर्देशनाने व पदोन्नतीने (विस्तार अधिकारी कृषी या पदातून पदोन्नती देऊन) भरण्यात येते. जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी या संवर्गाची ६४० पदे मंजूर ( शासन निर्णय कृषी, पदुम व मत्स्यव्यवसाय विभाग क्र.आकृवि-१२०८/प्र.क्र.८७/१५-अ, दि.९ ऑगस्ट, २०११ व दि.२६ सप्टेंबर, २०११ ) असून सदर मंजूर पदापैकी ५५७ पदे भरलेली आहेत व ८३ पदे रिक्त आहेत.

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडील कृषी अधिकारी गट - ब (कनिष्ठ) व जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाची वेतनश्रेणी, कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत. मात्र जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी हे पद अराजपत्रित असून कृषी विभागाकडील सदरचे पद हे राजपत्रित दर्जाचे आहे. त्यामुळे समानतेच्या तत्वाने जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी या पदाला राजपत्रित दर्जा देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आलेली आहे. या बाबी विचारात घेऊन जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी, गट-क (तांत्रिक) या संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान

करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने मा.मंत्रीमंडळाने दि. २५/०९/२०१८ च्या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

### शासन निर्णय:-

जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाचे रुपांतरण करून राज्य शासनाकडील कृषी विभागात,"कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित)" या पदनामाचा नवीन संवर्ग निर्माण करून या संवर्गास राजपत्रित दर्जा देण्यात येत आहे.

२. कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) ( राजपत्रित ) हे राज्य सरकारी कर्मचारी असतील. त्यांना राजपत्रित दर्जा असेल.त्यांची आस्थापना राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारित राहिल.त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात करण्यात येईल.त्यांची पदोन्नती कृषी विभागाच्या सध्या प्रचलित असलेल्या नियमानुसार होईल. ( शासन निर्णय कृषी व सहकार विभाग एजीई-२१६७/२२८७-ई मंत्रायल,मुंबई,दिनांक २०फेब्रुवारी,१९७४ अन्वये )

३. जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) हा संवर्ग यापुढे, “संपुष्टात आलेली पदे ” (मृत संवर्ग)असेल त्यामुळे या संवर्गात यापुढे पदभरती केली जाणार नाही.

४. सध्या कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळ संवर्गात राहण्यासाठी अथवा नवीन संवर्गामध्ये म्हणजेच कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या संवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी विकल्प घेऊन त्याप्रमाणे त्यांची पदनिश्चिती करण्यात येईल.

५. सध्या कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी विकल्पामध्ये जर त्याच पदावर राहण्याचा विकल्प दिल्यास त्यांना पदोन्नतीसाठी सध्या असणाऱ्या प्रचलित मार्गानेच पदोन्नती मिळले,म्हणजेच ग्राम विकास विभागाकडील महाराष्ट्र विकास सेवा गट -ब मध्ये ते पदोन्नतीसाठी पात्र असतील.

६. कृषी अधिकारी वर्ग-३ (तांत्रिक) या पदाला कृषी अधिकारी ( जिल्हा परिषद ) गट-ब (कनिष्ठ ) (राजपत्रित) असा दर्जा दिल्यानंतर राज्य शासनाकडील कृषी अधिकारी,गट-ब (कनिष्ठ) व कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) महाराष्ट्र कृषी सेवा,गट-ब संवर्गामध्ये पदोन्नतीचे प्रमाण ६:१ असे राहिल.

७. जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी वर्ग-३ (तांत्रिक) व कृषी अधिकारी ( जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या संवर्गाची सेवा जेष्ठता यादी स्वतंत्रपणे ठेवण्यात येईल.प्रचलित पद्धतीप्रमाणे जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी वर्ग-३ (तांत्रिक) या संवर्गाची सेवा जेष्ठता यादी विभागीय आयुक्त स्तरावर अंतिम करण्यात येईल.

८. जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी (कृषी ) या पदावर कार्यरत असणारे अधिकारी महाराष्ट्र विकास सेवा मध्ये सहायक गट विकास अधिकारी गट-ब तसेच महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या पदांवर विकल्पानुसार पदोन्नतीस पात्र राहतील.त्यांना विकल्प सादर करण्याची एकच संधी देण्यात यावी.त्यानुसार जे अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवामध्ये कृषी अधिकारी (जिल्हा परिषद ) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या पदासाठी विकल्प देतील त्यांची अंतिम जेष्ठता सुची विभागीय आयुक्त स्तरावरून निर्धारित करून राज्यस्तरीय अंतिम जेष्ठता सुची ग्रामविकास विभागामार्फत एकत्रित करून कृषी विभागाकडे प्रसिध्दीसाठी पाठविण्यात येईल.त्यानुसार कृषी विभागाकडून कृषी अधिकारी ( जिल्हा परिषद ) गट-ब (कनिष्ठ) ( राजपत्रित ) या संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यात येतील.

९. कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) ( राजपत्रित ) या संवर्गाच्या ६४० पद भरतीसाठी सरळसेवा व पदोन्नतीचे प्रमाण ५०:५० असे राहिल. ज्या प्रमाणात जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी वर्ग -३ (तांत्रिक) ही पदे रिक्त होतील त्याच प्रमाणात कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) ही पदे भरण्यात येतील. हा संवर्ग कृषी विभागाचा असल्याने या संवर्गाच्या ज्येष्ठता सुची हया कृषी विभागामार्फत प्रसिध्द करण्यात येतील.त्यासाठी ग्राम विकास विभागाकडून ती एकत्रित करून कृषी विभागास मान्यतेसाठी व प्रसिध्दीसाठी सादर करण्यात येतील.

तसेच इतर सर्व आस्थापनाविषयक बाबी हया कृषी विभागामार्फत हाताळण्यात येतील.यामध्ये सेवा प्रवेश नियम, भरतीसाठी रिक्त पदांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून घेवून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करणे, तसेच त्यांच्या बदल्या,पदोन्नत्या व इतर अनुषंगीक आस्थापनाविषयक सर्व बाबीचा समावेश राहील .

१०. जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी (कृषी) या पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या विकल्पानुसार राज्य शासनाच्या कृषी सेवेमध्ये कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या प्रस्तावित संवर्गात जागा उपलब्धतेनुसार पदोन्नती देण्यात येईल. तसेच विकल्पानुसार महाराष्ट्र विकास सेवा गट-ब संवर्गात सध्या कृषी अधिकारी वर्ग-३ (तांत्रिक) व विस्तार अधिकारी (कृषी) पदासाठी निश्चित करण्यात आलेले प्रमाण प्रचलित सेवाप्रवेश नियमाप्रमाणे उपलब्ध राहील.

११. कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) राज्यस्तरीय पदांच्या सेवा विषयक बाबी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून हाताळण्यात येतील.

१२. सदर प्रस्तावास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची क्र.एस-१६/१०१९/२०१८/दोन, दि.१२ जुन,२०१८ अन्वये सहमती प्राप्त झाली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८१०१११७११०७३७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( गिरीश भालेराव )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

- १) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव.मंत्रालय मुंबई
- २) मा मंत्री (वित्त ) यांचे खाजगी सचिव.मंत्रालय मुंबई

- ३) मा मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव.मंत्रालय मुंबई
- ४) मा.मंत्री(ग्राम विकास ) यांचे खाजगी सचिव.मंत्रालय मुंबई
- ५) मा.राज्यमंत्री(ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव.मंत्रालय मुंबई
- ६) मा .मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
- ७) प्रधान सचिव ,सामान्य प्रशासन विभाग ,मंत्रालय,मुंबई
- ८) प्रधान सचिव,कृषि पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग. मंत्रालय,मुंबई
- ९) प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान),माहिती तंत्रज्ञान विभाग,मंत्रालय ,मुंबई
- १०) सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,कुपरेज टेलिफोन निगम इमारत.महर्षि कर्वे मार्ग,कुपरेज, मुंबई
- ११) सचिव (ग्रा.वि व.पं.रा) ग्राम विकास विभाग बांधकाम भवन,फोर्ट ,मुंबई
- १२) विभागीय आयुक्त,विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद (सर्व)
- १४) निवड नस्ती-आस्था-८